



राष्ट्रीय आरोग्य अभियान,  
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा



दि. १५-०२-२०२१ रोजी समुदाय आरोग्य अधिकारी यांची ६ महिने प्रशिक्षणाकरीता समुपदेशन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणार्थी आदेश निर्गमित करणेकरीता उमेदवारांना सुचना

- १) समुपदेशन प्रक्रियेमध्ये उमेदवारांना समान गुण असलेस खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत येणार आहे  
अ) प्रथम उमेदवारांची शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरणेत आली आहे. (बीएएमएस प्रथम व त्यानंतर बीएससी नर्सिंग)  
आ) समान गुणांवर एकच पदवी असलेला उमेदवार असल्यास त्यांचे पदवी परिक्षेतील अंतिम गुणांचा विचार करणेत आलेला आहे.  
इ) अंतिम वर्षाचे सारखेच गुणांचे उमेदवार असलेस उमेदवारांच्या जन्म तारखेनुसार वरिष्ठ उमेदवारास प्राधान्य देण्यात आलेले आहे.
- २) एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा (EWS) लाभ घ्यावयाचा असेल तर सदर उमेदवाराने तसे प्रमाणपत्र समुपदेशन प्रक्रियेपुर्वी किंवा समुपदेशनाच्या दिवशी सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३) यादीतील उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेकरीता **सामेवार दि. १५-०२-२०२१ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह, ४ था मजला, जिल्हा परिषद, सातारा** येथे सकाळी ठिक ०९.०० वाजता उपस्थित रहावे, येताना आपली सर्व मुळ कागदपत्रे तपासणी घेऊन यावीत. कागदपत्रे सकाळी ०९.०० ते १२.०० या कालावधीत तपासणी करणेत येणार आहे.
- ४) प्रशिक्षण पुर्ण केलेनंतर उमेदवारांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, नाशिक यांचेमार्फत आयोजित करणेत येणारी Exit Exam उत्तीर्ण होणे बंधनकारक राहिल. सदर Exit Exam उत्तीर्ण होणेसाठी उमेदवारांना एकूण २ attempt लागू राहतील.
- ५) समुपदेशन प्रक्रिये दरम्यान पात्र होणाऱ्या उमेदवारांनी प्रशिक्षणाच्या खर्चाचा रु.१,०३,०००/- चा करारनामा रु.१००/- च्या बॉन्ड पेपरवर भरून देणेचे आहे.
- ६) समुपदेशनातील प्रक्रियेतील पहिल्या फेरीत उमेदवारांना सोयीचे प्रशिक्षण केंद्र न मिळालेस समुपदेशनाची दुसरी फेरी दि. २२-०२-२०२१ रोजी नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपुर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे घेण्यात येईल.
- ७) Exit Exam उत्तीर्ण झालेनंतर उमेदवारांनी करारनाम्यानुसार **सातारा जिल्हयामध्येच** नोकरी करणे बंधनकारक राहिल व उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत बदली मागता येणार नाही.
- ८) एखाद्या उमेदवारास सोयीचे प्रशिक्षण केंद्र न मिळालेस अथवा असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी संख्या परिपूर्ण झालेस उमेदवारांनी जिल्हा कार्यालयास त्याच दिवशी नकारपत्र स्वहस्ताक्षराने सादर करावे लागेल.
- ९) सातारा जिल्हा परिषद, सातारा ([www.zpsatara.gov.in](http://www.zpsatara.gov.in)) या वेबसाईटवर दि. ०५-०२-२०२१ रोजी Entrance Exam Merit List प्रसिध्द करणेत आली आहे.